

RUCHI INFRASTRUCTURE LTD.

101, The Horizon, 1st Floor, Nath Mandir Road. 11/5. South Tukogani, Indore - 452 001 (M.P.) Tel.: 91-731-4755209, 4755227

CIN - L65990MH1984PLC033878

RIL/2022

4th August, 2022

To Listing Department BSE Ltd. PJ Tower, Dalal Street, Mumbai - 400 001

National Stock Exchange of India Ltd. "Exchange Plaza" Bandra-Kurla Complex, Bandra (E) Mumbai - 400 051

Dear Sir(s),

Sub: Intimation of Publication of Financial Results for the quarter ended on 30th June, 2022.

Please find attached herewith copies of Newspaper Advertisement of Unaudited financial results of the Company for the quarter ended on 30th June, 2022 published on 4th August, 2022 in Free Press Journal (English Newspaper)and Navshakti (Regional Language Newspaper), in terms of Regulation 33 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the same on your record.

Thanking you, Yours faithfully,

For Ruchi Infrastructure Limited

Company Secretary

Encl.: As above



MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION

(A Government of Maharashtra Undertaking) E-Tender Notice No./24/2022

Parner Industrial Park... (Japaneses Cluster)

Power supply arrangement at Japaneses park,

Supa... Construction of 33KV/33KV switching

sub-station, 11KV suspension HT line & misc.

Civil work. (PQ form Available on MIDC

Website www.midcindia.org)

1) Information on Standalone Financial Results

	Sealed tenders are invited for the work from the registered contractors.						
Sr. No.	Name of work	Estimated cost in Rs.	Period for blank E-Tender available on website (www.midcindia.org)				
			From	То			
(A)) EE, MIDC, E&M Division Under Ahmednagar Sub Division, Ahmednagar						
1	Supa Parner Park Industrial Area Supa	6,28,47,319/-	04/08/2022	29/08/2022			



Savita Oil Technologies Limited

CIN – L24100MH1961PLC012066 Registered Office: 66/67, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai - 400 021, India Tel: 91 22 6624 6200 / 6624 6228; Fax: 91 22 2202 9364 E-mail : legal@savita.com; Website : www.savita.com



SAVSOL TRANSOL



₹ in lakhs

Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30 th June, 2022 ₹in lakes						
ioi the quarter chucu so			₹ in lakhs			
Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended			
SAMES SAMESTONES	30.06.2022	31.03.2022	30.06.2021			
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)			
Total Income from Operations (net)	90,545.29	83,438.27	64,034.49			
Net Profit for the period	12,362.31	8,597.26	10,845.55			
(before tax, Exceptional and / or Extraordinary items)						
Net Profit for the period before tax	12,362.31	8,597.26	10,845.55			
(after Exceptional and / or Extraordinary items)	9.077.94	6.305.31	8.085.13			
Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	9,077.94	0,303.31	0,000.13			
Total Comprehensive Income for the period [comprising profit for	9.067.27	6.316.75	8,050.58			
the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	0,007.27	0,010.70	0,000.00			
Paid up Equity share capital (Face value of ₹ 10 each)	1,382.01	1,382.01	1,382.01			
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the	Not applicable	Not applicable	Not applicable			
balance sheet of previous year)	****	W 12				
Earnings per share (of ₹ 10 each)	05.00	45.50				
Basic: ₹	65.69	1,000,000	100.000.000			
Diluted: ₹	65.69	45.53	58.01			
Notes						

1) Information of ordered interior incomes.			
Particulars	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Quarter ended 31.03.2022 (Audited)	Quarter ended 30.06.2021 (Unaudited)
Total Income from Operations (net)	87,566.08	79,856.84	61,300.86
Profit / (Loss) before tax	11,916.10	8,177.14	10,445.95
Profit / (Loss) after tax	8,772.52	5,983.64	7,753.21
2) The above is an extract of the detailed format of the Financial	Results for the Quarte	r ended 30th June	2022 filed with

- the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the Quarter ended 30th June, 2022 are available on the stock exchange websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company's website (www.savita.com).
- The above unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Tuesday, 2nd August, 2022. Figures for the last quarter ended 31st March, 2022 represent the difference between the audited figures in respect of
- the full financial year and the published figures of nine months ended 31st December, 2021. 5) Previous quarter's / year's figures have been regrouped / rearranged wherever necessary to conform to those of
- current quarter/year classification. For Savita Oil Technologies Limited

G. N. Mehra

Mumbai 3rd August, 2022 Chairman and Managing Director (DIN:00296615)

Edel Finance Company Limited

Corporate Identity Number: U65920MH1989PLC053909 Registered Office: Edelweiss House, Off. C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400 098

_	Financial Results for the quarter of			(₹ in Crores)
	Particulars	Quarte June 30, 2022 (Unaudited)	June 30, 2021	Year Ended March 31, 2022 (Audited)
1	Total income from operations	60.82	42.09	188.66
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5.33	(2.95)	5.75
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5.33	(2.95)	5.75
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4.84	(2.96)	22.18
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/ (loss) (after tax)]	4.84	(2.96)	22.11
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 100/- Per Share)	556.68	556.68	556.68
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	541.26	511.35	536.42
8	Securities premium account	448.54	448.54	448.54
9	Net worth ¹	1,262.94	1,233.03	1,258.10
10	Paid-up Debt Capital / Outstanding Debt	1,740.86	1,070.68	1,762.38
11	Outstanding Redeemable Preference Shares	=	-	-
12	Debt Equity Ratio ²	1.38	0.87	1.40
13	Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 100/- each)			
	- Basic (not annualised for the quarters)	0.67	(0.53)	3.07
	- Diluted (not annualised for the quarters)	0.67	(0.53)	3.07
14	Capital Redemption Reserve	8.43	8.43	8.43
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio (DSCR)	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio (ISCR)	NA	NA	NA

Net worth = Equity share capital + Instruments entirely equity in nature + Other equity ²Debt-equity Ratio = Total debt (Debt securities + Borrowings (other than debt securities) + Subordinated liabilities) / Net worth

Mumbai, August 3, 2022

- 1. The above is an extract of the detailed format of guarter ended standalone financial results filed with the Stock Exchange in accordance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended standalone financial results are available on the websites of the Stock exchange (www.bseindia.com) and the Company's website (website:https://edelfinance.edelweissfin.com/).
- 2. For the other line items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, pertinent disclosures have been made to the Stock Exchange (BSE) and on the Company's Website and can be accessed on the URL (https://edelfinance.edelweissfin.com/).
- The above standalone financial results of the Company are reviewed and recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 3, 2022.
- The above standalone financial results for the quarter ended June 30, 2022 have been subjected to limited $review \ by the \ Statutory \ Auditors \ of the \ Company \ and \ the \ auditors \ have \ is sued \ an \ unmodified \ review \ report.$

On behalf of the Board of Directors

Vidya Shah

DIN: 00274831

RUCHI INFRASTRUCTURE LIMITED

CIN: L65990MH1984PLC033878

Regd. Office: 706, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai-400021 Phone: 022-49712051, Website: www.ruchiinfrastructure.com EXTRACT OF STAND-ALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30TH, 2022

(Rs. in lacs) STAND-ALONE CONSOLIDATED | Quarter ended | Quarter ended | Quarter ended | 30.06.2022 | 31.03.2022 | 30.06.2021 Year ended 31.03.2022 Quarter ended 30.06.2022 31.03.2022 Quarter ended 30.06.2021 **Particulars** Audited Reviewed Audited Reviewed Audited Reviewed Audited Total Income from Operations 1.073 1070 923 4,163 2,006 1,723 6,939 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptiona and/or Extraordinary items#) 213 4480 355 5272 441 4814 270 5132 Net Profit/(Loss) for the period before tax (after 213 4480 5272 270 5132 355 4814 Exceptional and/or Extraordinary items#) 441 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 113 3314 247 3866 336 3650 160 3717 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other 117 3286 291 3877 3728 Comprehensive Income (after tax)] 3621 204 **Equity Share Capital** 2052 2052 2052 2052 2052 2052 2052 2052 Other Equity 13755 Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discounted operations)-1.57 0.02 0.08 0.12 1.74 1.65 Basic: 1.72 0.04 1.57 Diluted 0.02 0.08 1.72 0.12 1.74 0.04 1.65

lotes:-a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company - www.ruchiinfrastructure.com and on the Stock Exchange w www.bseindia.com and www.nseindia.com.

b) #-Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules

For and on behalf of the Board of Directors

Place: Kolkata Date: August 2, 2022

Executive Director

BY PUBLICATION SUMMONS UNDER ORDER 5 RULE 20(I A) C.P.C IN THE COURT OF THE SENIOR CIVIL JUDGE, LYCEUM COMPLEX, ALTINHO, PANAJI - GOA.

CIVIL MISC. APPLN. NO. 61/2021/A IN Special Civil Suit No. 16/1992/A M/s. Gammon India Limited ...Applic M/s. I. K. Marine Charterers & Ors

NOTICE

Notice is hereby given that the Share

Certificate number 66 for 5 (Five)

shares bearing distinctive numbers

326 to 330 (including both the

numbers) of Textila Co-operative

Housing Society Ltd. (Textil-A-Tech

Co-operative Housing Society Ltd.

name as on the Share Certificate standing in the name of Mr D. C

Panchal, has been reported

lost/misplaced and that an application

for issue of duplicate Share Certificate

in respect thereof, along with police

complaint, has been made to the

society at office Off Veer Savarkar

Marg, Twin Towers Lane, Prabhadevi

Mumbai 400025. To whom objection

(in writing), if any, against issuance of

such Duplicate Share Certificate

should be made within 15 days from

the date of publication of this notice.

The said Share Certificate is neither

mortgaged nor any loan taken against

Textila Co-operative Housing Society

For & on behalf of

Date: 1/8/2022

Place: Mumbai

Respondent:
2 (b) Mrs. Mona Kapadia, daughter,
71/4. Saroi Apartments, Sahney Sujan Park

Pune-4-11 040 3) M/s Maini Shipping Pvt. Ltd., Apeejay House, 130, Appolo Street, Bombay-400 001 and local office at Malquedes Bldg., Vasco-da-Gama, Goa; WHEREAS the above named applica

WHEREAS the above named applicant has filed Application for condonation of delay under sec. 5 of the Indian Limitation Act. 1963.
AND WHEREAS notice sent to you at the last available address has been returned unserved to this Court.
AND WHEREAS, the Plaintiff has filed an application to this Court for substituted service by publication in a local newspaper in Pune to Respondent no. 2 (b) and Mumbai to Respondent no. 3 and whereas this Court is satisfied that this is a fit case for ordering such a service.


is satisfied that this is a fit case for ordering such a service.

AND WHEREAS, notice is hereby given to you under Order 5 rule 20 (IA) of C.P.C to appear before this Court either in person or by a pleader duly instructed if any, on the <u>96th</u> Sept. 2022 at 02.30 p.m and to file your reply on the said application.

TAKE further notice that in default of your appearance on the day and time mentioned, the said plaintiff will be heard and determined in your absence.

GIVEN under my hand and seal of the Court this 03rd day of Aug, 2022.

Sd/-



Mega Fin (India) Limited

CIN: L65990MH1982PLC027165 Registered Office: 17th Floor, A-Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai-400 021 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th June 2022

(Rs. in lakhs)

Sr. No.	PARTICULARS	C	uarter Ende	t	Year Ended
		30.06.2022 (Unaudited)	31.03.2022 (Unaudited)		31.03.2022 (Audited)
1	Total Income from Operations	1.54	24.18	-	24.18
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items Items)	(0.13)	17.27	(3.31)	7.05
3	Net Profit/(Loss) for the period before tax(after Exceptional and/or Extraordinary Items Items)	(0.13)	17.27	(3.31)	7.0
4	Net Profit/(Loss) for the period (after Tax, Exceptional and/or Extraordinary Items Items)	(0.13)	17.27	(3.31)	7.05
5	Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax))	(0.13)	17.27	(3.31)	7.0
6	Equity Share Capital	817.55	817.55	817.55	817.55
7	Earning Per Share (of Rs. 10/- each)				
	Basic	(0.00)	0.21	(0.04)	0.09
	Diluted	(0.00)	0.21	(0.04)	0.09

Notes:

Place : Mumbai

Date: 03/08/2022

- 1. The above is the extract of the detailed format of unaudited quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The fill format of the financial results is available on www.bseindia.com The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board at their meeting held on August 02nd, 2022. The
- Statutory Auditors have expressed unqualified audit opinion.
- 3. The previous period's/year's figures have been regrouped/rearranged wherever considered necessary.

For and on behalf of Mega Fin (India) Limited Pranjal Mahapure Company Secretary & Compliance Officer Membership No. A69408

SIEMENS

Extract of Consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended 30 June 2022

(₹ in million)

		Quarter ended		Nine months ended	Year ended
No.	Particulars	30 June	30 June	30 June	30 September
		2022	2021	2022	2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total revenue from operations	42,583	28,390	114,807	131,985
2	Net Profit for the period before tax from continuing operations	4,078	1,962	11,860	13,927
3	Net Profit for the period after tax from continuing operations	3,025	1,398	8,802	10,298
4	Net Profit/(loss) for the period before tax from discontinued operations	(24)	27	141	623
5	Net Profit/(loss) for the period after tax from discontinued operations	(18)	20	105	590
6	Net Profit for the period	3,007	1,418	8,907	10,888
7	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit for	3,256	1,364	8,929	11,159
	the period and Other comprehensive income (after tax)]				
8	Equity Share Capital	712	712	712	712
9	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited	-	=		102,892
	Balance sheet of the previous year				
10	Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (in Rupees) *				
	- Basic and diluted EPS for continuing operations	8.49	3.92	24.72	28.92
	- Basic and diluted EPS for discontinued operations	(0.05)	0.06	0.30	1.65
	- Basic and diluted EPS from total operations	8.44	3.98	25.02	30.57
	* not annualised except year end EPS				

- 1 On 1 March 2021, Siemens Limited ("The Holding Company") acquired 99.22% equity share capital of C&S Electric Limited from its promoters for a preliminary sale share consideration of ₹ 21,588 million, payable in cash, on cash free I debt free basis on terms and conditions that are mutually agreed between the parties to the transaction.
 - The fair value of assets and liabilities acquired have been determined in accordance with IND AS 103 'Business Combinations'. The purchase price has been allocated to the assets acquired and liabilities assumed based on the estimated fair values at the date of acquisition. The excess of the purchase price over the fair value of the net assets acquired has been allocated to goodwill. The Group has completed the purchase price allocation during the guarter ended 31 March 2022.
- The comparative figures have been restated wherever necessary.
- The fair value of net identifiable assets acquired has been finalised at ₹9,640 million, net of deferred tax impact after measurement period adjustments due to revision in fair valuation of intangible and tangible assets, financial assets, contingent liabilities and inventories on refinement in key assumptions and valuation methods. As a result, goodwill is ₹12,072 million.
- 2 The Board of Directors at its meeting held on 27 May 2022, approved the sale and transfer of the Holding Company's Large Drives Applications (LDA) business (Portfolio Companies Segment) to Siemens Large Drives India Private Limited (a subsidiary of Siemens Large Drives GmbH, which in turn is a subsidiary of Siemens AG), as a going concern on a slump sale basis, with effect from 1 July 2022, for a cash consideration of ₹ 4,400 million. The said transaction is subject to receipt of requisite statutory and regulatory approvals, as applicable. Subsequently, the LDA business has been sold and transferred by the Holding Company to Siemens Large Drives India Private Limited on 1 July 2022. The results for the same has been disclosed
- 3 The Holding Company has executed a Power Purchase Agreement and entered into a Share Subscription and Shareholders Agreement on 22 October 2021, for the subscription of 26% of the paid-up equity share capital of Sunsole Renewables Private Limited (Sunsole), subject to fulfilment of conditions precedent as agreed between the parties. On 28 February 2022, Sunsole has allotted 26% of its paid-up equity share capital to the Holding Company as first tranche allotment for a consideration of ₹ 2.7 million. The Holding Company has accounted for the investment as per Equity Method under IND AS 28 'Investments in Associates and Joint Ventures'.
- 4 During the previous year, the operations for the quarter ended 30 June 2021 and year ended 30 September 2021 were impacted due to the second wave of COVID-19. The expenses incurred in respect of continuing operations were ₹ 251 million and discontinued operations were ₹ 11 million.
- 5 During the previous year, on 1 January 2021, the Holding Company divested its Mechanical Drives (MD) business to Flender Drives Private Limited for a final consideration of ₹ 3,759 million. The gain on the sale transaction for the year ended 30 September 2021 was ₹ 487 million. The tax expense on this transaction for the year ended 30 September 2021 was ₹ 362 million (including write-off of deferred tax assets of ₹ 302 million). The results for the same has been disclosed as discontinued operations.
- 6 The specified items of the standalone financial results of the Company for the quarter and nine months ended 30 June 2022 are given below:

(₹ in million)

	Quarter ended		Nine months	Year
			ended	ended
Particulars	30 June	30 June	30 June	30 September
	2022	2021	2022	2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total revenue from operations	39,148	26,128	105,001	125,224
Net Profit for the period before tax from continuing operations	3,980	2,118	11,562	14,055
Net Profit for the period after tax from continuing operations	2,955	1,595	8,575	10,440
Net Profit/(loss) for the period before tax from discontinued operations	(24)	27	141	623
Net Profit/(loss) for the period after tax from discontinued operations	(18)	20	105	590
Total Comprehensive Income for the period	3,186	1,561	8,702	11,301

7 The above is an extract of the detailed format of quarterly and nine monthly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and nine monthly Standalone and Consolidated financial results are available on the Stock Exchange websites (<u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u>) and on the Company's website (www.siemens.co.in).

Place: Munich, Germany Date: 2 August 2022

> Sunil Mathur Managing Director and Chief Executive Officer

For Siemens Limited

Siemens Limited Registered office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030 Corporate Identity Number: L28920MH1957PLC010839

Tel.: +91 22 6251 7000; Fax: +91 22 2436 2404 Email / Contact: Corporate-Secretariat.in@siemens.com / www.siemens.co.in/contact

Website: www.siemens.co.in

वडाळा शाखा जी.डी. आंबेकर मार्ग, वडाळा (प.), द्रः: ०२२-४३४७५४९६/९७/९८ ईमेल: <u>bo164310@pnb.co.in</u>

दिनांकः ०५.०५.२०२

क. लईजा पास्कोआल फर्नांडिस . ३५१-१-१, आंध्रा असोसिएशन, शेख मिसेरी दर्गा रोड, ॲण्टॉप हिल पोस्ट ऑफिस समोर, ॲण्टॉप हिल

वडाळा (पू.), मुंबई-४०००३७. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिर्ट

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) च्या कलम १३(२) अन्वये सूचना संदर्भ : खाते क्र. १६४३६०११०००२०२ कु. लुईजा पास्कोआल फर्नांडिस यांनी घेतलेले गृहकर्ज. तुम्ही कु. लुईजा पास्कोआल फर्नांडिस, राहतात येथे ३५१-१-१, आंध्रा असोसिएशन, शेख मिसेरी दर रोड, ॲण्टॉप हिल पोस्ट ऑफिस समोर, ॲण्टॉप हिल, वडाळा (पू.), मुंबई-४०००३७ यांनी खालील

9	-11 -1111 -111		
अ.क्र.	सुविधा	मर्यादा	३१/०३/२०२२ रोजी उर्वरित थकबाकी
8	गृह कर्ज	रु. २५,००,०००.००	२४,४४.७०८.८६
			रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्गदर्शक तत्त्वानुसार रणन वर्गीकृत करण्यात आले आहे आम्ही आधीच

कर्जदारांकडून वरील सुविधाअन्वये थकीत रक्कम सह व्याज आणि इतर प्रभार २७/०४/२०२२ दिनांकीत पत्रानुस गागणी/परत मागविले ३१/०३/२०२२ रोजी बँकेला देय असलेली रक्कम **रु. २४,४४,७०८.८६ (रुपये चोवीस लाख चव्वेचाळी**स

हजार सातशे आठ आणि शह्यांशी पैसे मात्र) सह संपूर्ण प्रदानापर्यंत पुढील व्याज. (यानंतर उल्लेख "तार वरील सदर सुविधा अन्वये थकीत रकमेच्या तारणासाठी तुम्ही खालील मिळकती/मत्तांच्या संदर्भात इतर गोष्टींस

तारण हितसंबंध निर्माण केले आहेत

अ.क्र.	सुविधा	तारण
१	गृह कर्ज	फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, बी विंग, चिरयु बिल्डिंग, बिल्डिंग क्र. २, घो पनवेल, रायगड-४१०२०८.

संविदात्मक दराने पुढील व्याजासह रु.२४,४४,७०८.८६ (रु. <mark>चोवीस लाख चव्वेचाळीस हजार सातशे आ</mark>ट **आणि शहाऐंशी पैसे मात्र)** च्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यासाठी बोलावीत आहोत. कसूर केल्यास कायद्याने बँकेला उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करण्यासह बँक **दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ** फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर उल्लेखित 'ॲक्ट'') च्या कलम १३(४) अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे कोणताही वा सर्व शक्तींचा वापर करण्यासार्ठ इच्छुक आहे. तुमच्याद्वारे तारण कर्जाचे प्रदान न झाल्यास बँक अंमलबजावणी करण्यासाठी इच्छुक असलेल्य तारण मत्तेचे वर्णन खालीलप्रमाणे आहे :

• फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, बी विंग, चिरयु बिल्डिंग, बिल्डिंग क्र. २, घोट, पनवेल, रायगड

.. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्ट च्या कलम १३ च्य पोट-कलम (८) च्या तरतदींकडे तमचे लक्ष वेधण्यांत येत आहे.

कृपया नोंद घ्यावी की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) च्या संदर्भात, तुम्ही ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर बँकेच्य पूर्व लेखी संमतीशिवाय वरील उल्लेख तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा वा इतर मार्गाने (कामकाजाचा सर्वसाधारण भा वगळून) हस्तांतरण करू शकणार नाहीत.

तुमचे लक्ष सुचनेकडे वेधून घेण्यात येते की. सदर ॲक्ट अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे सदर वैधानिव ज्यादेश/मनाई यांचे कोणतेही उल्लंघन गुन्हा आहे.

कोणत्याही कारणाकरिता, तारण मत्ता व्यवसायाच्या सर्वसाधारण ओघात विकण्यास वा भाडेपट्ट्याने दिल्यास मुक्त झालेले विक्री उत्पन्न वा प्राप्ती बँकेत जमा करण्यात यावी/भरण्यात यावी. तुम्ही अशी वर्सुली/उत्पन्नाच

इतर तारण मत्तांच्या अंमलबजावणीसाठी आमचे हक्क राखून ठेवत आहोत कृपया सदर सूचने अन्वये सदर मागणीचे अनुपालन करावे आणि सर्व अप्रिय गोष्टी टाळाव्यात, विनाअनुपाल बाबतीत. सर्व खर्च आणि परिणामांकरिता तम्हाला दायित्व ठरवत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. सदर सूचना ही डीआरटी/न्यायालय यासमक्ष कायदेशीर कारवाई करण्यासाठी बँकेला बाधा न आणता निर्गमि

> सही/-पंजाब नॅशनल बँककरीता प्राधिकृत अधिकारी

जाहीर सूचना

🗙 कर्नाटका बँक लिमि<u>टेड</u>

मो. : ०२२–२६५७२८१६/२६५७२८०४

वेबसाईट: www.karnatakabank.cor

न्याअर्थी, **कर्नाटका बँक लि**. च्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअ

ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर **''सदर ॲक्ट''** असा उल्लेख) अन्वये आणि

सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेमधील नमुद रकमेची

ारतफेड करण्याकरीता कर्जदारांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केलेल

अनु क्र. १. कर्जदार/गहाणवटदार/हमीदार: १) श्री. सतिश कुमार टी. तिवारी, श्री. कडेनाथ राम खेलावन तिवा

गंचा मलगा, राहतात येथे: दकान क्र. १४. लोढा पार्क आरएनपी पार्क, जेसल पार्क जवळ, भाईंदर पर्व, ठाणे-४०११०

आणि २) श्री. दिनेश कुमार के. तिवारी, श्री. कडेनाथ तिवारी यांचा मुलगा, राहतात येथे: बी-३११, ओम सुरु

कॉम्प्लेक्स, कॅबिन क्रांस रोड, नर्मदा नगर, भाईंदर पूर्व, ठाणे–४०११०५, <mark>मागणी सूचनेची तारीख:</mark> ११.०४.२०२[.] **खाते क्रमांक.** ओडी खाते क्र. १०६७०००१००१००३०१ आणि टीएल खाता क्र. १०६७००१६००१५०००

मा<mark>गणी केलेली रक्कम:</mark> रु. २२,९३,०५०.१४, <mark>विद्यमान थकवाकी</mark> : ओडी खाते क्र. १०६७०००१००१००३०१ मधील रु. १९,८८,५८५.४९ (रुपये एकोणीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पंच्याऐंशी आणि फक्त एकोणपन्नास पैसे)

०.०७.२०२२ रोजी प्रमाणे आणि ०१.०८.२०२२ पासून पुढील व्याज आणि खर्च आणि टीएल खाता 🕫

०६७००१६००१५०००१ मधील रू. ११.३६.५७२.७४ (रुपये अकरा लाख कत्तीम हजार पाचशे बहातर आणि फर ऱ्याहत्तर पैसे) २२.०७.२०२२ रोजी प्रमाणे आणि २४.०७.२०२२ पासून पुढील व्याज आणि खर्च. <u>स्थाव</u>न

मेळकतीचे वर्णन: रेव्हेन्यु गाव घोडबंदर ठाणे येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या सर्व्हे क्र. ९७, हिस्सा क्र. (भाग-सी), सर्व्हे क्र. ९०, हिस्सा क्र. १ धारक जिमनीच्या विभागावरील हटकेश जीसीसी क्लब जवळ, घोडबंदर, मि

ड (पूर्व), ता. आणि जि. ठाणे-४०११०७ वरील रितु पॅराडाईज फेज-२ को-ऑप.हौ. सोसायटी लि. अशा ज्ञा

ग्रै.मीटर्स) चे सर्व ते भाग आणि विभाग. **सिमाबद्ध द्वारे: पूर्व:** मेन रोड, **पश्चिम:** रितु पॅराडाईज फेज १, **उत्तर:** जीसीस

नॉर्थ साईड हॉटेल, **दक्षिण:** हॉटेल जीसीसी. **ऑगस्ट ०२, २०२२ रोजीस कब्जा घेतला.** अ**नु क्र. २. कर्जदार/गहाणवटदार/हमीदार:** १) श्री. पाटिल संतोष गोविंद, श्री गोविंद बासप्पा पाटिल यांचा मुल

आणि २)सौ. सरस्वती पाटिल, श्री. संतोष पाटिल यांची पत्नी, दोन्ही राहतात येथे: चाळ क्र. १/३, स्प्रिंग मिल कंपाऊंड जी.डी. आंबेडकर मार्ग, नायगाव, दादर, मुंबई-४०००१४ <mark>माराणी सूचनेची तारीख:</mark> ११.०४.२०२२, **खाते क्रम**

पीएसटीएल क्र.१०६७००१८०००९९२०१, <mark>मागणी केलेली रक्कमः</mark> रु. १३,८७,३०७.०९, <mark>विद्यमान थकबाकी</mark>

पीएसटीएल क.१०६७००१८०००९९२०१ मधील . १४.०३.७८७.०९/- (रु. चौदा लाख तीन हजार सात

त्याऐंशी आणि पैसे नऊ फक्त) १५.०७.२०२२ रोजी प्रमाणे आणि ०२.०७.२०२२ पासून पुढील व्याज आणि खर्च

श्थावर मिळकतीचे वर्णन: गाव वाळशेत, तालुका शहापुर, जिल्हा ठाणे च्या सर्व्हे क्र. १०, हिस्सा क्र. ०४(भाग

०३, मोजमापित ३९८ चौ.फूट चटई क्षेत्र संलग्नित ३६.९५ चौ.मीटर्स चटई क्षेत्र अतिरिक्त बालकणी क्षेत्र ५०.३८

बौ.फूट संलग्नित ४.६८ चौ.मीटर्स क्षेत्राचे सर्व ते भाग आणि विभाग आणि **सिमाबद्ध द्वारे: पूर्व:** रोड, **पश्चिम:** मोकव

कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून विशेषत कर्जदार/गहाणवटदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्राधिकृत

धिकारी म्हणून सदरहू ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीचा नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केले

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीक

वेशेषतः कर्जदार/गहाणवटदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह

मेळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **कर्नाटका बँक**

अधिकाराचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा २ **ऑगस्ट. २०२२ रोजी** कब्जा घेतलेला आहे.

लॉट, उत्तर: मोकळा प्लॉट, दक्षिण: मोकळा प्लॉट. ऑगस्ट ०२, २०२२ रोजीस कब्जा घेतला.

कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे.

लि., मुंबई-भा**इंदर (पू.) शाखेच्या** प्रभाराच्या अधीन राहील.

ायटीमधील सी विंग मधील तळमजल्यावरील दकान क्र. ०१, बिल्टअप १५०.६४ चौ.फूट (बिल्टअप १४.०

(आरएम शाखा: मुंबई, २रा मजला, ई-ब्लॉक

ही मेटोपॉलिटन, प्लॉट क्र. सी-२६ आणि सी-२७

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१.

तमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की आम्ही येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेल्या मिळकतीच्या (सदर मिळकत) संदर्भात १९६४ चा नोंदणी क्र. बीओएम/एचएसजी/७२१ धारक महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज् ॲक्ट, १९६० च्या तरतुर्दीअन्वये नोंदणीकृत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नव गिता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (सदर सोसायटी) ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे गॅरेज क्र. १, सेंट. ॲन्थनीज् स्कूल, सेंट. ॲन्थनीज् रोड, चेंबूर, मुंबई ४०००७१ च्या

नामाधिकारांची तपासणी आणि पडताळणी करत आहोत. सर्व ते व्यक्ती/संस्था समाविष्टीत कोणतेही वैयक्तीक, हिंदु अविभाजित कुटुंब, कंपनी, बँका आणि/किंवा वित्तीय संस्था, नॉन बँकिंग वित्तीय संस्था, ट्रस्ट, फर्म, व्यक्तींचे मंडळ किंवा वैयक्तीक मंडळ जे स्थापित किंवा नाही, सावकार, धनको आणि किंवा कोणतेही अधिकारी यांना सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही हक, नामाधिकार, हितसंबंध, शेअर, दावा, मागणी जसे की, विक्री, गहाण, हस्तांतर, अदलाबदल, बक्षीस, मयत, अंत्यदान, विश्वस्त, शेअर, वारसाहक, उत्तराधिकार, निर्वाह, सुविधाधिकार, कुळविहवाट, उप-कुळविहवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, केअर टेकर बेसिस, भोगवटा ताबा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंवा आदेश, करार/कंत्राट, विकासाधिकार, भागिदारी, शेअर, प्रतिज्ञा, भार, मार्गाधिकार, प्रलंबित वाद, आरक्षण, समजुतीचे ज्ञापन, विक्री करार, कुळमुखत्यारपत्र, प्रथम नकाराचा अधिकार, अग्रक्रयाधिकार आणि/किंवा कोणतेही दायित्व आणि/किंवा लिखित आणि/किंवा कोणतीही व्यवस्था आणि/किंवा कोणतीही वचनबद्धता किंवा अन्यकाही सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागावर किंवा मध्ये असल्यास त्यांनी याद्वारे लिखित कोणत्याही तशा हक्क किंवा दाव्याच्या पुरक आणि तपशीलवार कागदपत्रांसह निम्नस्वाक्षरीकारांना या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, दावा जर काही असल्यास ते सोडुन दिल्याचे किंवा त्यागित समजले जातील

यावरील उल्लेखित परिशिष्ट (सदर मिळकतीचे वर्णन)

कुर्ल्याचे मुंबई उपनगर आणि उप-जिल्ह्याच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील सेंट. ॲन्थनीज् रोड, सेंट. ॲन्थनीज् हाय स्कूल मागे, चेंबूर, मुंबई ४०० ०७९ येथे स्थित वसलेले आणि असलेल्या त्यावर उभारित तळ अधिक २/३ मजले प्रत्येकी आणि ९ कव्हर्ड कार पार्किंग स्पेसेस सह ७ इमारती असलेल्या गाव चेंबूरचा सीटीएस क्र. १५०० आणि १५०२ आणि नवीन सीटीएस क्र. १५००ए (१,८४०.७१ चौ. मी.), १५००बी (१,२१३.४ चौ. मी.) आणि १५००सी (७६५.३९ चौ. मी.) धारक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मंजूर खाजगी योजनेचा अंतिम प्लॉट क्र. ७, ८, एफ-६, ए(१), बी(२), सी(३) आणि डी(४) धारक मोजमापित ३८१९.५० चौरस मीटर्स किंवा तत्सम जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग. सदर दिनांक ०४ ऑगस्ट, २०२२.

LEXICON LAW PARTNERS

करिता.

मुल्ला हाऊस, ४था मजला, ५१, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१. सही/-

Corporate Identity Number (CIN): U65921MH1997PTC258670 Regd. Office: 101, 5 North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400 051, Maharashtra Tel.: +91 22 6119 6000 Fax: +91 22 6119 6080 Email: info@xanderfinance.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2022

XANDER FINANCE PRIVATE LIMITED

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30-06-2022 (Unaudited)	30-06-2021 (Unaudited)	31-03-2021 (Audited)
1	Total Income from Operations	1,232.97	2,109,41	1.685.65
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	605.11	179.70	726.28
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	605.11	179.70	726.28
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	444.85	124.01	549.32
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	445.99	124.01	551.70
6	Paid-up Equity Share Capital (face value of the share: Rs.10 each)	14,805.02	14,805.02	14.805.02
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	28,973.80	39,825.71	28,526,31
8	Net Worth	43,778.82	54,630.73	43,331,33
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	10,473.03	24,248.68	13,030,81
10	Debt Equity Ratio	0.24	0.44	0.29
	Earnings Per Share (of Rs.10/- each) (in Rupees)	1000000		
	Basic EPS:	0.30	0.08	0.37
	Diluted EPS:	0.30	0.08	0.37

The above financial results for the quarter ended June 30, 2022, reviewed by the Statutory Auditors of the Company, have been reviewed by the Audit Committee and on its recommendation, have been approved by the Board of Directors at their respective meetings held on July 29, 2022 and August 03, 2022 The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of BSE Limited at

www.bseindia.com and the Company at www.xanderfinance.com/financial-information. 3. For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange and can be accessed on the website of BSE Limited at www.bseindia.com and the Company a www.xanderfinance.com/financial-information

For and on behalf of the Board of Directors
Xander Finance Private Limited

Place: Mumba Date: August 03, 2022

Tariq Chinoy Director DIN No.: 08830666



Place: Mumbai

Date: 04.08.2022



Regd. Office: Bhopar Village, Manpada Road, Dombivli (E), Thane-Dist-421 204. Tel: 0251-2870589, 2870590 / 91 / 92, Fax: 0251-2870545

E-mail: info@dfl.net.in, Website: www.dfl.net.in BSE Code: 521151

Extract of Standalone UnAudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 (Rs. In Lakhs)

ı	Particulars	Quarter Ending	Quarter Ending	Quarter Ending	Year Ending
ı		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
ı		(Un Audited)	(Audited)	(Un Audited)	(Audited)
ı	Total income from operations and other revenues	1,985.910	2,290.350	1,196.790	6,599.260
ı	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	182.160	86.810	(27.160)	26.160
ı	before Extraordinary items				
ı	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	84.900	98.960	42.860	74.300
ı	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	63.560	76.940	32.020	54.060
ı	Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	858.110
ı	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the	-	-	-	4,402.350
ı	Balance Sheet of previous year)				
ı	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
ı	Basic :	0.740	0.900	0.370	0.630
ı	Diluted:	0.740	0.900	0.370	0.630
۱	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)				
۱	Basic :	0.740	0.900	0.370	0.630
ı	Diluted :	0.740	0.900	0.370	0.630

Note: (1). The above financial results of the Company were reviewed by the Audit Company approved by the Board of Directors at their meeting held on 03rd August, 2022. (2). These Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and relevent amendment thereafter. (3). The Limited Review of the above result for the quarter ended 30th June 2022 has been carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI's(LODR), Regulation, 2015. (4) The Exceptional Items of Current Quarter comprises of Bad Debts Rs 97.26 Lacs. (5). The activities of the company relate to two Segment i.e. Fabric and Processing. Since Company has started Segmental reporting in 4th quarter of Financial Year 2021-22 hence Segment wise Comparable figures are not available. (6). Previous period figures have been regrouped and reclassified, where necessary, to make them comparable with current period figures. (7). The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in).

Extract of Consolidated UnAudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 (Rs. In Lakhs) Particulars Quarter Ending Quarter Ending Quarter Ending Year Ending

i di diculai s	received Flight	latrairei Piiriilä	additor Ending	rear Enamy
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	(Un Audited)	(Audited)	(Un Audited)	(Audited)
Total income from operations and other revenues	2,247.280	2,371.650	1,317.500	7,101.950
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax before	173.020	71.860	(13.450)	46.320
Extraordinary items				
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	75.760	84.010	56.570	90.560
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	51.550	61.290	42.630	61.620
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	858.110
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the		9	-	4,587.490
Balance Sheet of previous year)				
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	0.600	0.710	0.50	0.720
Diluted:	0.600	0.710	0.50	0.720
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)				
Basic:	0.600	0.710	0.50	0.720
Diluted:	0.600	0.710	0.50	0.720

Note: (1). The above financial results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 03rd August, 2022. (2). These Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and relevent amendment thereafter. (3). The Limited Review of the above result for the quarter ended 30th June 2022 has been carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI's(LODR), Regulation, 2015. (4). The Exceptional Items of Current Quarter comprises of Bad Debts Rs 97.26 Lacs. (5). The activities of the company relate to two Segment i.e. Fabric and Processing. Since Company has started Segmental reporting in 4th quarter of Financial Year 2021-22 hence Segment wise Comparable figures are not available. (6). Previous period figures have been regrouped and reclassified, where necessary, to make them comparable with current period figures. (7). Consolidated result represent the combine result of M/s Dhalaxmi Fabrics Pvt Ltd.

For Dhanlaxmi Fabrics Ltd. Vinod Jhawar (Managing Director - DIN: 00002903)

The spirit of Mumbai is now 93 years old!

PUBLIC NOTICE

I, Shivganga Building, Ram Kuma Fhakur Road, Dahisar (East), Mumba 400 068 and being the present legs owner has agreed to sell and transfer th Demarcated Open Agricultural Plot of and more particularly described in th chedule hereunder written ("said Plo to our Clients by and under separatel executed and signed document/s. An party/s or person/s having any right, title nterest, estate and/or claim by way of a agreement, inheritance, share, sale agreement, infernance, share, sale mortgage, transfer, lease, tenancy, lier charge, trust, maintenance, easement gift, license, demise, bequest, partitior suit, decree, attachment, injunction orde acquisition, requisition, developme right, lis-pendens, exchange, possession encumbrance and/or otherwise howsoever into or upon the said Plo and/or any part thereof, is hereb equested to intimate the same in writing requested to intimate the same in winder to the undersigned having address a Office No. 02, Ground Floor, Jaa Mohammed Building, Sagar Tower Roac Off S.V.Road, Jogeshwari (West) Mumbai- 400102 within fourteen day documentary proofs and/or evidences is support of their claim, if any failing which the same shall be deemed to have bee waived and/or abandoned and th aforesaid sale transaction in favour of ou Clients shall be completed without ar reference and/or consideration thereof

Schedule Above Referred To All the piece or parcel of Demarcate Open Agricultural Plot of Land bearing Survey No. 22 (Old Survey No. 57) and a lying, being and situate at Village Mor aluka Vasai, District Palghar, State oman) and located within the limits of th Vasai Virar City Municipal Corporation

Dated this 4th day of August, 2022 A.A. Seliya Advocate



www.freepressjournal.in



otice is hereby given that Mr. Narendr uryakant Shah and having his address a

Maharashtra and having area of 7,410 square meters approximately (and forming part of the Group Grampanchaya and having correspondence address a Post Kaman, Taluka Vasai, Distric Palghar - 401208 and presently belongir o Mr. Narendra Suryakant Shah.

केनरा बैंक Canara Bank 📣 सूचना

> **रआरएम ॥ शाखा, मुंबई:** ३रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. दूर. : ०२२-२२६५११२८/२९ **ई-मेल** : cb6289@canarabank.com

सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीसह वाचत सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी . इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचन

र्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना यादारे सचना देण्यात येते की**. कॅनरा बँक** आरएम ॥ शाखा मुंबईच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा कब्जा घेतला होता त्या तारण धनकोंकडे ग/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती, **मे. ओम साई मकँटाईल प्रा. लि.,** नोंदणीकृत पत्ता येथे ४०३, सुरत सदन इमारत, सुरत स्ट्रीट, ४था मजला, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई- ४००००९ द्वारा त्यांचे संचालक थ्री. दलबीर सिंग भट्टी, श्री. कुलदीप सिंग भट्टी आणि श्री. राजू सिंग भट्टी यांच्याकडून कॅनरा बँकेच्या **गरएम-॥ शाखेला थकीत रु. ५३,८०,९६,३८७.७८/-** (३१.०७.२०२२ रोजीस अधिक पुढील व्याज माणि ०१.०८.२०२२ पासूनचे प्रभार) च्या वसुलीसाठी **०७.०९.२०२२** रोजी **'जसे आहे जेथे आहे' 'जसे आ**हे ते आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने विकल्या जातील.

अनु	मिळकतीचे वर्णन	राखीव किमत	इसारा अनामत	
क्र.		(रु. यात)	रक्कम (रु. यात)	
۲.	कुलदीप सिंग भट्टी यांच्या नावामधील रहिवसीत फ्लॅट क्र. २१, २ रा मजला, शिवसदन सीएवएस लि., प्लॉट क्र. ८, अझिझ बाग, आरसी मार्ग, आरसीएफ पोलस्टेशन स्टेशन जवळ, मारवली चर्च, चेंबूर, मुंबई (प्लॉट क्र. ८, सीटीएस क्र. १३२/६ वर फ्लॅटने क्षेत्र १९५० ची.फू.) चे सर्व ते भाग आणि विभाग. सांकेतिक कठजा	₹. १,८७,००,०००/-	₹. १८,७०,०००/-	
۲.	कुलदीप सिंग भट्टी यांच्या मालकीचे रहिवासीत फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, ओम साई अपार्टमेंट, सेक्टर १९, पोलिस स्टेशन आणि ३ टाकीच्या अगदी बाजूला, कोपरखेएणे, नवी मुंबई (३४३, जीईएस गाव, कोपरखेएणे वर बिल्ट अप क्षेत्र ५९५ ची.फू.) चे सर्व ते भाग आणि विभाग. सांकेतिक कठजा	₹. ४४,००,०००/-	₹. ४,४०,०००/-	

हसारा अनामत रक्कम ०६.०९.२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी **सायं. ५.००** पर्यंत जमा कराव . इअरचा तपशील आणि इतर दस्तावेज सेवा पुरवठादारांना ०६.०९.२०२२ रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत जम करू शकता. बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख **०६.०९.२०२२ रोजी सायं. ५.०० पर्यंत.** प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या आगाऊ वेळेसह मिळकतींच्या निरीक्षणाची तारीख ०५.०९.२०२२.

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध् रविण्यात आलेल्या लिंक **'ई–ऑक्शन'** चा संदर्भ घ्यावा किंवा **श्री. परितोष कुमार, मुख्य व्यवस्थ** कॅनरा बॅक, एआरएम−॥ ब्रांच, मुंबई (द. क्र. (०२२) २२६५११२८/२९/ मो. क्र. ८८२८३२८२९७) किंवा श्री. स्मित जयस्वाल, व्यवस्थापक, (मो. क्र. ७२२३००२२७२) इमेल आयडी cb6289@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा सेव एवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेझ-२, गल्फ पेटोकेम इमारत, इमारत क्र. ३०१ रुगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, श्री. हरेश गोवडा मोबा. क्र. ९५९४५९७५५५ (संपर्क क्र. +९१ १२) ४३०२०२०/ २१/ २२/ २३/ hareesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधावा. २३/ २४,

दिनांक : ०३.०८.२०२२

प्राधिकृत अधिकार कॅनरा बँक, एआरएम-॥ शाख

(रु. लाखात

रुची इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएनः एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३८७८ नोंद. कार्यालयः ७०६, तुलिसयानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१ दूरध्वनीः ०२२-४९७१२०५१, वेबसाईटः www.ruchiinfrastructure.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षचा उतारा

एकत्रित संपलेल संपलेली तिमाही तिमाही तिमाही .04.70 .03.707 05.30. 9.03.707 \$05.30 .03.707 .08.20 .03.203 पनर्विलोकित नर्विलोकित ानर्विलोकि**त** पनर्विलोकित लेखापरिक्षित नेग्वापरिश्वित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न 973 ४,१६३ १,७२३ €.939 कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा २१३ 8860 4202 ४४१ ४८१४ 4832 200 अनन्यसाधारण बाबींपूर्वी#) कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव 283 8860 344 4202 888 ४८१४ 4832 कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव 3388 २४७ ३८६६ 338 3840 ३७१७ अनन्यसाधारण बाबींनंतर#) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) ११७ ३२८६ २९१ ३६२१ ३८७७ 380 ३७२८ समभाग भांडवल २०५२ 2042 २०५२ 2042 2042 2042 2042 2042 93644 १३३६३ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी

टीपः ए) बरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.ruchiinfrastructure.com वर आणि स्टॉक एक्सचेंज ची वेबसाईटस www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. बी) #–इंड–एएस रुल्स/एएस रुल्स नुसार अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी नफा आणि तोटा विवरणांत समायोजित केल्या आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी सही/ कार्यकारी संचाल

मेगा फिन (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : एल६५९९०एमएच१९८२पीएलसी०२७१६५ नोंदणीकृत कार्यालय : १७ वा मजला, ए विंग, मित्तल टॉवर, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशिल		संपलेले वर्ष			
क्र.		३०.०६.२०२२ ३१.०३.२०२ (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षि		३०.०६.२०२१ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)	
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१.५४	२४.१८	-	२४.१८	
२ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)		(0.83)	१७.२७	(३.३१)	૭.૦५	
3	३ कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)		१७.२७	(३.३१)	૭.૦ ૫	
Х	कालावधीसाठी निब्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(\$9,0)	१७.२७	(३.३१)	૭.૦૫	
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर धरून)	(\$7.0)	१७.२७	(\$,\$\$)	७.०५	
Ę	समभाग भांडवल	८१७.५५	८१७.५५	८१७.५५	८१७.५५	
७ प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/ – चे)						
	मुलभूत -	(0.00)	0.28	(٥.٥४)	0.09	
	सौम्यिकृत -	(0.00)	0.28	(80.0)	0.09	

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०३.०८.२०२२

- १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगोशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या अलेखापरिक्षित तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण www.bseindia.com वर उपलब्ध आहे.
- २. वरील निष्कर्षांचे पनविलोकन लेखापरीक्षण समितीने केले आहे आणि संचालक मंडळाने ०२ ऑगस्ट. २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ते मंजर केले. वैधानिक लेखापरीक्षकांनी सधारणा न सचवणारे लेखापरीक्षण मत व्यक्त केले आहे.
- आवश्यकतेनुसार मागील कालावधी/वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत/पुनरीचित केली आहे.

मेगा फिन (इंडिया) लिमिटेडच्या वतीने आणि साठी पांजल महाप्रे

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सभासदत्व क्र. ए६९४०८



PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

(CIN: U29253MH2009PLC193352)

Registered and Corporate Office: D-112, TTC Industrial Area, MIDC, Nerul, Navi Mumbai 400 706, Maharashtra, India; Tel: +91 22 6919 9999; Website: www.parasdefence.com Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2022

	(Rs. in Lakhs, except per equity share data)									
		Particulars	Standalone			Consolidated				
			Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
			June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
			Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
ı	1	Total Income from Operations	4,148	6,047	2,381	18,000	4,076	6,124	2,440	18,256
ı	2	Net Profit for the period/ year (before tax and Exceptional items)	1,007	1,441	150	3,639	937	1,433	147	3,657
	3	Net Profit for the period/ year before tax (after Exceptional items)	1,007	1,441	150	3,639	937	1,433	147	3,657
	4	Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)	753	1,042	98	2,691	681	1,035	95	2,708
	5	Total Comprehensive Income for the period/ year	753	1,022	106	2,690	682	1,016	102	2,708
		[Comprising Profit for the period/ year (after tax) and Other								i
		Comprehensive Income (after tax)]**								i
	6	Equity Share Capital	3,900	3,900	3,025	3,900	3,900	3,900	3,025	3,900
	7	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the				29,679				29,732
		Audited Balance Sheet)								i l
	8	Earnings Per Share (of Rs.10/- each)								i
		a) Basic (Not Annualised)*	1.93*	2.67*	0.32*	7.73	1.81*	2.66*	0.32*	7.78
		b) Diluted (Not Annualised)*	1.93*	2.67*	0.32*	7.73	1.81*	2.66*	0.32*	7.78
	**1	la ali dan abana at Nan Onatailline Internet								

**Includes share of Non Controlling Interes Notes:

- a) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Result of the Quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges on August 03, 2022 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of aforementioned Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's Website (www.parasdefence.com).
- b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 03, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the

For Paras Defence and Space Technologies Limited **MUNJAL SHAH**

Managing Director DIN: 01080863

Date : August 3, 2022

Place : Navi Mumbai, Maharashtra